

२९ जानेवा. २०२३

भविष्यवेद

प्रा. शहाजी मोरे



आरोग्य, माहिती तंत्रज्ञानासह विविध अवकाश मोहिमा अशा अनेक आधारावर महत्वपूर्ण संशोधन चालू वर्षात होणार आहे. त्यातून ठोस काही हाती लागल्यास या संशोधनातून मानवासाठी दूसामी चांगले परिणाम होऊ शकतात. त्यातून भविष्यातील जगण्यालाही नवी दिशा मिळू शकते.

वर्ष विज्ञानाच्या वाटचालीत अत्यंत महत्वाचे वर्ष म्हणून गणले जाईल, असे उपक्रम या वर्षात होऊ घातले आहेत.

अनेक चांद्रमोहिमा, प्राप्त वर्षानंतर मानव पुन्हा चंद्रावर जाण्याच्या तयारीत, भारताच्या सौर मोहिमेची तयारी, अल्जायमर या आजाराविषयीचे आशेचे किरण, अंधांना दृष्टीज्ञान प्राप्त होण्याची शक्यता, अधांगवायूने त्रस्तांना दिलासा अशा अनेक गोष्टी या वर्षात हाती लागातील आणि नजीकच्या भविष्यात त्या पुढील पावळे टाकली जाणार आहेत. नव्या आशांना पालवी फुटणार आहे. पाहूदा २०२३ आणि त्यापलीकडे...

परिणामकारक लसीचे युग

कोविड-१९ जागतिक महासाथीवर चीन वगळता जगभर नियंत्रण मिळविण्यात यश संपादन करता आले ते पारंपरिक पद्धतीच्या- रोगांतून मारून केला क्षीण करून निर्माण केलेल्या लसीऐवजी नव्या तंत्रज्ञान सहाय्याने बनविण्यात आलेल्या 'एमआरएन' लसीमुळे! चीनने मात्र पारंपरिक पद्धतीच्या लसीचा वापर केला. आता जगातील प्रमुख लस निर्माणे हिवताप, क्षय आणि एक प्रकारचा नागीण नावाचा रोग, जेनेटिकल हर्पिस अशा

तेविसावं वरीस मोक्याचं ...

रोगांवर 'एमआरएन' लसीच्या निर्मितीमध्ये गुंतले आहेत. त्यांना यश आले तर या रोगांमुळे ग्रस्त रुणांना फार मोठा दिलासा मिळेल. या रोगांवर मात करता आली नाही तरी बन्याच प्रमाणात नियंत्रण मिळविता येईल. नजीकच्या भविष्यात किमान धोकादायक आणि कमाल परिणामकारक अशा लसीचे युग अवतरणार आहे.

रोगजंतूंची यादी

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) या वर्षी महत्वपूर्ण रोगजंतूंची सुधारित यादी प्रकाशित करणार आहे. सुपरे तीनशे शास्त्रज्ञ जीवाणु (बॅक्टेरिया) आणि विषाणुच्या (व्हायरस) २५ कुटुंबांचा अभ्यास करून भविष्यात कोणत्या रोगजंतूमुळे जागतिक साथी निर्माण होतील आणि पसरतील ते शोधाणार आहेत. त्यामुळे साथीला प्रारंभ होण्यापूर्वीच योग्य ती खबरदारी घेता येईल. साथीदरम्यानच्या काळात योग्य ती उपाययेजना करता येईल. भविष्यातील या सार्थीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्थीपूर्वीच लसीची निर्मिती करता येईल, औषधे शोधाता आणि निर्माण करता येतील. हे शक्य झाले तर कोणतीही साथ भयावह असणार नाही. अशा सार्थीच्या निदानासाठी, उपचारासाठी वैद्यकीविश्व अगोदरच तयारीत असेल. हे स्वप्न वाटत असले तरी रोगजंतूंची सुधारित यादी या वर्षी किंवा नजीकच्या भविष्यात प्रकाशित झाल्यास ते सत्यात उतरणे अशक्य नाही.

जनुक संपादन तंत्राद्वारे उपचार

सिकल सेल, बिटा थेलेसिमिया आणि अशा काही अनुवांशिक रक्त समस्यावर सध्या सुरु असलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष हाती आल्यानंतर 'फ्रिस्पर कॅस-९ जनुक संपादन उपचार पद्धती'नुसार (फ्रिस्पर जीन एडिटिंग थेरपी) प्रयोग केले जातील. त्याच्या वैद्यकीय चाचण्यांचे सकारात्मक निष्कर्ष हाती आल्यास- या 'विस्म जनुक संपादन उपचार पद्धती'ला प्रथमच मान्यता मिळविण्याची नियंत्रण आहे.

अलझायमर आणि उपचार

गेल्या वर्षी अलझायमर या स्मृतिप्रिंस रोगांविष्याची अंतिमध निर्मिती झाल्याची बरीच चर्चा झाली. अमेरिकेतील 'ईआयसाई' हा औषधनिर्माण उद्योग व जैवतंत्रज्ञानाविषयीचा उद्योग 'बायोगेन' यांनी निर्माण केलेल्या लेक्नेमेंब या औषधाच्या एक हजार ७९५ रुणांवर केलेल्या प्रयोगांच्या अभ्यासानुसार स्मृतिप्रिंशाचे



प्रमाण कमी झाल्याचे आढळले. असे असले तरी या औषधाचे दुष्प्रिणामही भरपूर आहेत, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. सुरक्षिततेपेक्षा जोखीम अधिक असलेली ही औषधे असल्याचे बोलूले जाते. नुकतेच अमेरिकेतील औषध नियंत्रक संस्थेने या औषधास मान्यता दिली आहे. त्यामुळे अल्जायमर या आजारावर उपचाराविषयी आशेचे किंवा नजीकच्या भविष्यात प्रकाशित झाल्यास ते सत्यात उतरणे अशक्य नाही.

किरणोत्सारी कच्याचे व्यवस्थापन

अणुउर्जा निर्मिती प्रक्रियेनून निर्माण होणाऱ्या किरणोत्सारी कच्याचे व्यवस्थापन करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे अत्यंत आव्हानात्मक असते. फिनलंडमध्ये जगातील पहिली अणु केंद्रकीय कच्चा संग्रह सुविधा ('न्युकिलअर वेस्ट स्टोरेज फॅसिलिटी') या वर्षी कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. आणिक कच्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी फिनिश सरकारने २०१५मध्ये भूमिगत साठवण केंद्रास मंजुरी दिली होती. तांब्याच्या टाक्यामध्ये आणिक कच्चा भरला जाईल आणि त्या टाक्यावर विखलाचे थर दिल्यानंतर पृथ्वी पृष्ठभागापासून ४०० मीटर खोलवर सुमारे सहा हजार ५०० टन आणिक कच्चा ग्रॅनाईट खडकांच्या बोगद्यांमध्ये लाखो वर्षे ठेवता येईल. तोपर्यंत त्याची किरणोत्सारिता अपायकारक नसेल, इतकी कमी झालेली असेल.

सौर मोहिम, चंद्रावर मानव

भारत २०२३ मध्ये सूर्योबाबत अत्यंत महत्वाकांक्षी 'आदित्य एल-१' नावाची मोहिम राबविणार आहे. २०२३ मध्ये भारतासाठी मार्ग सापडणार आहे.

अनेक देश आपल्या चांद्रमोहिमासुद्धा राबविणार आहेत. नासाचे 'लुनार फ्लॅशलाईट', रशियाची 'लुना-२५' मोहिम, जपानची 'हाकुतो-आ मोहिम' चंद्राकडे झेपावण्याचा प्रयत्न करतील.

आयस्पेस या जपानी कंपनीने स्पेस एक्स अग्निबाणाच्या सहाय्याने एम-१ ही मोहिम डिसेंबर २०२२मध्ये सुरु केली आणि अवकाशायान चंद्राकडे पाठविले आहे. कमी इंधनात राबविण्यात येणारी ही मोहिम अतिशय संथ गतीने प्रगती करीत आहे. येत्या एप्रिलमध्ये या मोहिमेतर्गत संयुक्त अरब अमिरातद्वारा बनविलेली बगी चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नात असेल. या वर्षी प्राप्त वर्षानंतर प्रथमच चंद्रावर मानव पाठविण्यात येणार आहे. स्पेस एक्ट स्टारशीपद्वारा अकरा जण सहा दिवसांच्या चांद्रसहलीत सहभागी होणार आहेत. या वर्षाच्या मध्यास भारताची अवकाश संशोधन संस्था (इसो) 'चांद्रयान-३' चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय युरोपियन स्पेस एजन्सी गुरु ग्रहावर अवकाश यान पाठविणार आहे. गुरु ग्रहाच्या आणि त्याच्या तीन चंद्रांच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ज्युपीट आयसी मुन्स एक्स्प्लोरर (ज्युईस) मोहिम राबविणार आहे.

मानवी मेंदूत चिप

या वर्षी तानवी मेंदूत चीप बसविण्याच्या चाचण्या घेतल्या जातील. हे तंत्र सध्या जरी उपयोगात असले तरी या संबंधीच्या संस्थेचे 'न्युरोलिंक'चे संस्थापक एलॉन मस्क यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रगती साधली गेलेली नाही. अधींगवायुसारख्या दुर्धरे रोगाने ग्रस्त असलेल्या रुणांच्या मेंदूत चिप बसविल्यामुळे अशा व्यक्ती मेंदूच्या सहाय्याने संगणक, मोबाईल फोन वापरू शकतील. 'न्युरोलिंक'चा असाही दावा आहे की, मेंदू आणि चीप या संबंधीचे असे तंत्र विकसित करण्यात येत आहे की, जन्मतः अंधे असलेल्या व्यक्तींनाही दृष्टीज्ञान प्राप्त होईल. (रोयटर्सच्या एका वृतामुसार, २००८ पासून अशा प्रयोगासाठी 'न्युरोलिंक'ने मेंदू, माकडे आणि डुकरे असे दीप हजार प्राणी मारले आहेत.) ही आणि अशी अनेक संशोधने, तंत्रज्ञाने, मोहिमा, उपचार पद्धती या वर्षात होऊ घातल्या आहेत. त्यांचे परिणाम केवळ तात्कालीकच नव्हे अत्यंत दूसामी होणार आहेत. भविष्यात त्यांचे फायदे-तोटे लक्षात येणार आहेत. या संबंधीच्या धडामोर्डीमुळे मानवी जीवन आणखी बदलून जाणार आहे आणि भविष्यकालीन प्रगतीसाठी मार्ग सापडणार आहे.